

**Godrej Industries Ltd.**  
**Regd. Office:** Godrej One,  
Pirojshanagar,  
Eastern Express Highway,  
Vikhroli (E), Mumbai 400079. India.  
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030  
Fax: 91-22-2518 8068/8063/8074  
Website: www.godrejinds.com

CIN: L24241MH1988PLC097781

Date: August 10, 2019

To,

**BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai – 400 001

**National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, Bandra Kurla Complex,  
Bandra (East),  
Mumbai – 400 051

**Ref:** BSE Scrip Code No.500164

**Ref:** GODREJIND

**Subject:** Intimation of loss of Share Certificates / Issue of duplicate Share Certificates under Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sirs,

Pursuant to Regulation 39(3) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”), we wish to inform you that the Company has received intimation about loss / misplacement / theft of Share Certificate, details of which are given below:

| Folio No. | Name of Shareholder | Share Certificate No. | Distinctive Nos. |            | No. of Shares |
|-----------|---------------------|-----------------------|------------------|------------|---------------|
|           |                     |                       | From             | To         |               |
| R011282   | RAVI BANSAL         | 600                   | 0051511431       | 0051512030 | 0403867       |

The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificate.

We are enclosing herewith the confirmation received from Computech Sharecap Limited, our Registrar and Share Transfer Agent regarding receipt of the intimation from the above Shareholder regarding loss of their Share Certificate.

The duplicate Share Certificate will be issued only after compliance of required formalities in this regard.

Further, in terms of Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of the Notice published in newspapers, viz. Financial Express (in English language) and Mumbai Lakshadeep (in Marathi language) today, i.e., on August 10, 2019



**Godrej Industries Ltd.**  
**Regd. Office:** Godrej One,  
Pirojshanagar,  
Eastern Express Highway,  
Vikhroli (E), Mumbai 400079. India.  
Tel.: 91-22-2518 8010/8020/8030  
Fax: 91-22-2518 8068/8063/8074  
Website: www.godrejinds.com

CIN: L24241MH1988PLC097781

We request you to take the above information on your record.

Thanking you,

Yours sincerely,

**For Godrej Industries Limited**

**Tejal Jariwala**  
**Company Secretary & Compliance Officer**  
**(FCS 9817)**

**Encl:** 1) Confirmation letter of our RTA  
2) Copies of Notice published in following newspapers on August 10, 2019:  
- Financial Express  
- Mumbai Lakshadeep





**COMPUTECH**

To,  
**Company Secretary,**  
**Godrej Industries Limited**  
Godrej One, Pirojshanagar,  
Eastern Express Highway,  
Vikhroli East, Mumbai – 400079.

08<sup>th</sup> August 2019

**Subject: Issue of duplicate Share Certificates**

Dear Sir,

With reference to the above subject, we would like to inform you that we are in receipt of documents from certain Shareholders intimating us about loss and issue of duplicate Share Certificates. We have completed the verification of the same and the Company may now proceed to issue the advertisement in newspapers prior to the issue of duplicate Share Certificates to the Shareholders. The details of the requests are as under:


| Folio Number | Name of the Shareholder | No. of Shares of Face Value Re 1/- | Distinctive Nos. |           | Old cert no |
|--------------|-------------------------|------------------------------------|------------------|-----------|-------------|
|              |                         |                                    | FROM             | TO        |             |
| R011282      | RAVI BANSAL             | 600                                | 051511431        | 051512030 | 0403867     |

We request you to take the above information on your record and do the needful. Further, kindly keep us informed in case if you receive any objections / claims in this regard.

Thanking you,

Yours faithfully,

For Computech Sharecap Limited

  
Authorised Signatory

**COMPUTECH SHARECAP LIMITED** 147, MAHATMA GANDHI ROAD, FORT, MUMBAI - 400 001.  
TEL 2263 5000-01 • CIN U67120MH1995PLC095302 • www.computechsharecap.com  
*Share Transfer & Registry Services*

**LOSS OF MARK-SHEET**  
It is notified for information that my Original Mark Sheet of CBSE Class X of Year 2017 and Roll No.4149732 issued by CBSE has been actually lost.  
**Saurabh Kumar Patra**  
A-803, Mont Vert Biarritz, ph-1 Baner Pashan Link Road, Pune-411021, Tel. 020-29708697

**PUBLIC NOTICE**  
MUKESH MANJIBHAI VASOYA AND GARGI MUKESH VASOYA present owners of Flat No. 403/B Wing - 4th floor, in the building known as the "Supreme Park CHS Ltd." situated at Supreme Park, Opp. Vijay Park, Mira Road (E), Thane 401 107 intends to mortgage the flat with our clients Punjab National Bank Ltd., Ghatkopar (E) Branch. They are stating that following Original Agreements were lost and misplaced and not traceable.  
1. Original Agreement for Sale dated 07/08/2014 executed between Mr. Anil R. Mirani and Mrs. Kiran A. Mirani as the Vendors of the one part and Mrs. Shivani Raju Singh as the purchasers of the other part, duly stamped & registered (Registration No. TNN-7-6319-2014 dated 11/08/2014)  
2. Original Deed of Cancellation dated 16/05/2015 executed between Mrs. Shivani Raju Singh as the Vendor of the one part and Mr. Anil R. Mirani and Mrs. Kiran A. Mirani as the purchasers of the other part, duly stamped & registered (Registration No. TNN-7-3632-2015 dated 19/05/2015)  
3. Original Agreement for Sale dated 21/07/2015 executed between Mr. Anil R. Mirani and Mrs. Kiran A. Mirani as the Vendors of the one part and Mrs. Sabitri Sudesh Agarwal and Miss. Shikha Agarwal as the purchasers of the other part, duly stamped & registered (Registration No. TNN-7-4995-2015 dated 23/07/2015)  
4. Original Deed of Cancellation dated 08/09/2015 executed between Mrs. Sabitri Sudesh Agarwal and Miss. Shikha Agarwal as the Vendors of the one part and Mr. Anil R. Mirani and Mrs. Kiran A. Mirani as the purchasers of the other part, duly stamped & registered (Registration No. TNN-7-6220-2015 dated 08/09/2015)  
Any persons having any objection or claim whatsoever should intimate us in writing within 14 days of this publication with documentary proof of objection.  
Pradip Shukla & Co. Advocates & Notary Chamber no. 7, 3rd floor, Shree Hanuman Building R.S. Sapre Marg (Picket Road), Mumbai 400 002

**ATLANTIC COMMERCIAL COMPANY LIMITED**  
Regd. Office: 606, 6th Floor, Vikrant Tower, 4 Rajendra Place, New Delhi - 110008  
CIN: L51909DL1985PLC020372, Ph: 011-41539140, Fax: 011-25765214  
E-mail ID: limitedatlantic@gmail.com, Website: www.atlantic-commercial.com  
EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2019 (Rs. in Lakh, except per share detail)

| Sl. | Particulars  | Quarter ended |             | Year ended |            |
|-----|--|---------------|-------------|------------|------------|
|     |  | 30.06.2019    | 31.03.2019* | 30.06.2018 | 31.03.2019 |
|     |  | Unaudited     | Audited     | Unaudited  | Audited    |
| 1   | Total Income from operations   | -             | 4.50        | -          | 4.50       |
| 2   | Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (1.47)        | 3.67        | (1.24)     | 1.19       |
| 3   | Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)   | (1.47)        | 3.67        | (1.24)     | 1.19       |
| 4   | Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (1.47)        | 3.67        | (1.24)     | 1.19       |
| 5   | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (1.47)        | 3.26        | (1.24)     | 0.78       |
| 6   | Equity Share Capital   | 73.50         | 73.50       | 73.50      | 73.50      |
| 7   | Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous period                                      | -             | -           | -          | 46.08      |
| 8   | Earnings per share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -   |               |             |            |            |
|     | 1. Basic (in Rs.):   | (0.20)        | 0.45        | (0.17)     | 0.11       |
|     | 2. Diluted (in Rs.):   | (0.20)        | 0.45        | (0.17)     | 0.11       |

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30th June, 2019 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed Unaudited Financial Results of the Company for the first quarter ended 30th June, 2019 are available on the websites of the Stock Exchange (www.seai.in) and on the company's website (www.atlantic-commercial.com).  
For Atlantic Commercial Company Limited  
Sd/-  
Narendra Kishore Gaur  
Chairman  
DIN - 00168265  
Place: New Delhi  
Date: 09.08.2019

**YASH TRADING AND FINANCE LIMITED**  
(CIN: L51900MH1985PLC036794)  
Registered office: Bagri Niwas, 53/55, N. M. Path, Mumbai - 400 002  
Corporate Office: 1207/A, P.J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001  
Tel No. +91-22-2272 2448/49/50 Fax: +91-22-2272 2451  
Email id. yashtradingandfinanceplimited@gmail.com  
Website: www.yashtradingandfinance.com  
Statement of Standalone Unaudited Results for the Quarter ended 30-June-2019 (Rupees in Lakhs except Earnings per share data)

| Particulars  | Quarter ending 30-June-2019  | Year to date Figures 30-June-2019 | Corresponding 3 months ended in the previous year 30-June-2018 |
|--|--|-----------------------------------|--|
|  |  |                                   |  |
| Total income from operations   | -  | -                                 | -  |
| Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)  | (2.86)   | (2.86)                            | (3.65)   |
| Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)   | (2.86)   | (2.86)                            | (3.65)   |
| Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)  | (2.86)   | (2.86)                            | (3.65)   |
| Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] | (2.86)   | (2.86)                            | (3.65)   |
| Equity Share Capital   | 24.50  | 24.50                             | 24.50  |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year  | Rs. -52.63 lakh and Rs. -27.67 lakh as on 31.03.2019 and 31.03.2018 respectively |                                   |  |
| Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -   |  |                                   |  |
| Basic :  | (1.17)   | (1.17)                            | (1.49)   |
| Diluted:   | (1.17)   | (1.17)                            | (1.49)   |

Note:  
1. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 09, 2019 and a Limited Review of the same has been carried out by the Statutory Auditors.  
2. Previous period figures have been rearranged wherever necessary.  
3. The company has only one segment  
4. These results have been prepared in accordance with SEBI Listing Regulations and SEBI circulars issued from time to time  
5. The above is an extract of the detailed format of the Quarterly financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full quarterly financial results are available on the Company's website i.e. www.yashtradingandfinance.com and BSE Ltd. Website i.e. www.bseindia.com  
For and behalf of the Board of Directors of Yash Trading and Finance Limited  
Sd/-  
Sadiq Patel  
Director  
DIN: 06911684  
Place: Mumbai  
Date : 09-08-2019

**PUBLIC NOTICE**  
Public at large are hereby informed by this Public notice that, Miss. Megha Dattatraya Bhondave (Name before marriage) Mrs. Megha Rajiv Kumar (Name after Marriage) R/at: Flat No. 12, Second Floor, Chouhan Garden, Vidhya Nagar, Near Anand Park, Vadaogan Sheri, Pune-411014, is the lawful owner and possessor of the said flat property mentioned in the below Schedule. The present owner has purchased said flat property from previous owners Mr. Ajay Laxminarayan Bunde and Mr. Laxminarayan G. Bunde by executing an Agreement dated 30.10.2009 and the same is registered in the office of Sub Reg. Haveli No. VII vide serial no. 6188/2009 the said original documents are in the possession of present owner. The previous owners Mr. Ajay Laxminarayan Bunde and Mr. Laxminarayan G. Bunde purchased said property from The Hindusthan Constructions Combine by executing agreement on 09/05/2007 registered in the office of Sub Reg. Haveli No. VII vide Serial no. 3422/2007. But before this agreement, The Hindusthan Constructions Combine had executed an Agreement to sale with Mr. Sambhaji Rangmath Chape and Mrs. Suvarna Rangmath Chape bearing Serial No. 3712/2016 dated 26/05/2006 registered in the office of Sub Reg. Haveli No. VII. Afterwards Mrs. Suvarna Rangmath Chape has released her half share in respect of the said flat without consideration in favour of Mr. Sambhaji Rangmath Chape by executing Release deed on 21.11.2006. The said Release deed registered in the office of Sub Reg. Haveli No. VII vide serial no. 8231/2006. Thereafter, both the parties have canceled and terminated the agreement to sale by cancellation deed bearing Serial No. 1504/2007 dated 23/02/2007, registered in the office of the Sub-registrar Haveli No. VII, Pune. The present owner has approached to Axis Bank, Kharadi Branch and the present owner has assured unto to the Axis Bank, Kharadi Branch that she is the sole and absolute owner of the said flat and the said flat is free from all encumbrances, charge, loans, liabilities, mortgage, lease, lien etc. Above original documents of said property which were in the possession of present owner are misplaced and same has been reported to the Pune City Police on 15.07.2019 vide F.I.R. number 26572, if anyone found these original documents then please handover the said original documents by hand with written acknowledgement within 15 (Fifteen) days from the date of publication of the present Public Notice. People at large are hereby requested that not to use these original documents for any kind of transactions, if anyone does so then the present owner shall not be responsible for any misuse of such documents. **SCHEDULE OF THE PROPERTY** All the piece and parcel of Property bearing Flat No. 13, on the Second Floor admeasuring area 750 Sq. Ft. i.e. 69.67 Sq. Mtrs. Built up, Situated in the Project known as "CHOUHAN GARDEN", which is situated and constructed on the land bearing S. No. 41, Hissa No. 1/4B, Situated at Village Vadaogan Sheri, Taluka - Haveli, Dist. - Pune Within the local limits of Pune Municipal Corporation, and also within the Jurisdiction of Sub-registrar Haveli No. I to XXVIII, Pune  
Place: Pune Date: 10/08/2019.  
**Advocate SUDHAKAR PATIL, B.A.L.L.M.**  
S. No. 49/2m Patel Building, Chandannagar, Kharadi, Pune-14. Mob. No. : 9970736588

For Advertising in **EXPRESS CAREERS**  
Contact : **Mohammed Shaikh**  
Tel.: (Direct) 67440402  
Mob.: 9867861407

**NOIDA TOLL BRIDGE COMPANY LIMITED**  
Regd. Office : Toll Plaza, Mayur Vihar Link Road, New Delhi - 110 091  
Tel: 0120-2516495 Fax : 0120-2516440  
CIN Number: L45101DL1996PLC315772 Website: www.ntbcl.com Email : ntbcl@ntbcl.com

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2019 (Rs. in Lakhs)

| Sl. No. | Particulars  | STANDALONE    |            |            | CONSOLIDATED  |            |            |            |            |
|---------|--|---------------|------------|------------|---------------|------------|------------|------------|------------|
|         |  | Quarter ended |            | Year ended | Quarter ended |            | Year ended |            |            |
|         |  | 30.06.2019    | 31.03.2019 | 30.06.2018 | 30.06.2019    | 31.03.2019 | 30.06.2018 |            |            |
| (1)     | (2)  | (3)           | (4)        | (5)        | (6)           | (7)        | (8)        | (9)        | (10)       |
|         |  | Unaudited     | Unaudited  | Unaudited  | Audited       | Unaudited  | Unaudited  | Unaudited  | Audited    |
| I       | Total Income from Operations   | 624.01        | 582.02     | 469.06     | 2,074.83      | 626.56     | 586.24     | 466.89     | 2,068.36   |
| II      | Profit / (Loss) before taxation  | (1,333.37)    | (1,266.15) | (1,473.23) | (5,598.79)    | (1,348.21) | (1,268.27) | (1,467.63) | (5,592.75) |
| III     | Profit / (Loss) after taxation   | (1,333.37)    | (1,337.23) | (800.61)   | (3,592.97)    | (1,348.21) | (1,339.35) | (795.01)   | (3,586.93) |
| IV      | Total Other comprehensive Income   | (0.84)        | (4.68)     | (0.68)     | (3.36)        | (1.71)     | (5.74)     | (1.49)     | (6.84)     |
| V       | Total Comprehensive Income for the year  | (1,334.21)    | (1,341.91) | (801.29)   | (3,596.33)    | (1,349.92) | (1,345.09) | (796.50)   | (3,593.77) |
| VI      | Paid-up equity share capital (Face Value Rs 10)  | N/A           | N/A        | N/A        | 19,827.49     | N/A        | N/A        | N/A        | 19,654.41  |
| VII     | Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) | 18,619.50     | 18,619.50  | 18,619.50  | 18,619.50     | 18,619.50  | 18,619.50  | 18,619.50  | 18,619.50  |
| VIII    | Earning Per Share  |               |            |            |               |            |            |            |            |
|         | Basic  | (0.72)        | (0.72)     | (0.43)     | (1.93)        | (0.72)     | (0.72)     | (0.43)     | (1.93)     |
|         | Diluted  | (0.72)        | (0.72)     | (0.43)     | (1.93)        | (0.72)     | (0.72)     | (0.43)     | (1.93)     |

Notes:  
1. The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at a meeting held on August 09, 2019.  
2. The Company has adopted IND AS 116 "Leases" effective April 1, 2019, as notified by the Ministry of Corporate Affairs (MCA) vide Companies (Indian Accounting Standard), Amendment Rules, 2019, using the modified retrospective method. Accordingly, comparatives for the quarters ended June 30, 2018 and March 31, 2019 and year ended March 31, 2019 have not been retrospectively adjusted. The effect of this adoption is not material on the profit for the period and earning per share.  
3. The Hon'ble High Court of Allahabad had, vide its Judgement dated October 26, 2016, on a Public Interest Litigation (challenging the validity of the Concession Agreement and seeking the Concession Agreement to be quashed) has directed the Company to stop collecting the user fee holding the two specific provisions relating to levy and collection of fee to be inoperative but refused to quash the Concession Agreement. Consequently, collection of user fee from the users of the Noida-Delhi Toll Road has been suspended from October 26, 2016, pursuant to which an appeal has been filed before the Hon'ble Supreme Court of India, seeking an interim stay on the said Judgement. On November 11, 2016, the Hon'ble Supreme Court issued its interim order and, though denying the interim stay, sought assistance of CAG to verify whether the Total Cost of the Project in terms of the Concession Agreement had been recovered or not by the Company. The CAG has submitted its report to the Hon'ble Supreme Court, which at a hearing on September 14, 2018 directed that the Report submitted by CAG be kept in a sealed cover. The SLP is still pending for final adjudication in the Hon'ble Supreme Court. The Company has also notified Noida that the Judgement of the Hon'ble Allahabad High Court, read with the interim order of the Hon'ble Supreme Court of India constitute a 'change in law' under the Concession Agreement and submitted a detailed proposal for modification of the Concession Agreement, so as to place the Company in substantially the same legal, commercial and economic position as it was prior to the said Change in Law. Since Noida did not act on the proposal, the Company had sent a notice of arbitration to Noida. The Arbitral Tribunal has been constituted and both the Company and Noida have submitted their claims and counter claims. Further, Noida had filed an application under Section 16 on the maintainability of the arbitration proceedings which was rejected by the Arbitral Tribunal vide order dated August 10, 2018. Noida had filed an application in the Delhi High Court, under Section 34 of the Arbitration and Conciliation Act, 1991, challenging the Arbitral Tribunal order dated 10 August 2018, which has been disposed off by the Delhi High Court on January 31, 2019, without any relief to Noida. Noida has also filed an application for directions before the Hon'ble Supreme Court seeking a stay on arbitral proceedings. On April 12, 2019 the Hon'ble Supreme Court directed a stay on arbitral proceedings. Based on legal opinion and the Board of Directors reliance on the provisions of the Concession Agreement (relating to compensation and other recourses), the Company is confident that the underlying value of the intangible and other assets are not impaired. The Company continues to fulfill its obligations as per the Concession Agreement including maintenance of Project Assets.  
4. The Company has received an order from CIT(A) on April 25, 2018 and pursuant to the CIT (A) order, the AO has also passed consequential orders in respect of AYs 2006-07 to 2014-15 giving effect to the CIT (A)'s appellate orders and has enhanced the tax demand by Rs. 10,893.30 crores. The enhancement of the demand was primarily on account of valuation of land. The Company has filed an appeal along with the stay application with Income Tax Appellate Tribunal (ITAT). The matter was heard by ITAT on December 19, 2018, January 2, 2019 and at the last hearing on February 6, 2019, the ITAT based on NCLAT order dated October 15, 2018 granting a moratorium on all creditors actions against IL&FS as well as of its group companies including NTBCL, adjourned the matter sine die with directions to maintain status quo. During November 2018 CIT(A), Noida has passed the penalty order for A.Y. 2006-07 to 2014-15 and based on which the Assessing Officer Delhi has imposed a penalty amounting to Rs. 10893.30 crores during December 2018. The Company has filed an appeal along with the stay application with ITAT on January 11, 2019. The matter was heard by ITAT on March 29, 2019 and May 03, 2019, ITAT adjourned the matter sine die with directions to maintain status quo.  
5. The Company has not made payment of monthly interest and quarterly repayment on account of Secured Term Loan ("Facility") from ICICI Bank Limited for the period May, 2018 to June, 2019. The total outstanding amount upto June 30, 2019 is Rs.51.51 crores i.e. Rs.6.51 crores on account of interest and the balance amount of Rs.45 Crs towards principal repayment. The Company has received several notices from ICICI Bank, including the notice dated September 27, 2018 for loan recall and notice of acceleration of the facility. Further in an appeal filed by the Union of India (acting through the ministry of Corporate Affairs) and Infrastructure Leasing and Financial Services (IL&FS), the National Company Law Appellate Tribunal (NCLAT) has passed an interim order October 15, 2018 granting a moratorium on all creditor actions against IL&FS as well as of its group companies including NTBCL.  
6. On September 28, 2018 a writ of demand was served by Noida on the Company for an amount of Rs 3.69 crores in relation to revenue from advertising on Noida side of DND Flyway. The Company has requested Noida to keep the writ of demand in abeyance since the matter has been referred to Arbitration by Noida and further no action can be taken against the Company due to the moratorium granted in view of NCLAT order dated October 15, 2018. During December 2018 and April 2019, the Company has received an additional demand of Rs 2.34 crores and Rs 2.42 crores towards arrear of license fee. The Company has requested Noida to keep demand in abeyance since the matter has been referred to Arbitration by Noida.  
7. The Company had only one business segment and therefore reporting of segment wise information is not applicable.  
8. The figures for the quarter ended March 31, 2019 are the balancing figures between Audited figures in respect of the full financial year and unaudited year to date figure upto December 31, 2018  
9. Previous period figures have been regrouped / reclassified wherever necessary.  
10. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirement) Regulation 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Company, National Stock Exchange of India Limited and BSE Limited at www.ntbcl.com, www.nseindia.com and www.bseindia.com respectively.  
As per our separate report of even date attached  
For and on behalf of the Board of Directors  
Director  
Place: Mumbai  
Date: August 09, 2019  
For N.M.Rajji & Co Chartered Accountants (Reg No.108296W)  
Vinay D.Balse Partner (M.No. 039434)

**TCFC FINANCE LIMITED**  
CIN No. L65900MH1990PLC057923  
Registered Office: 501-502, Raheja Chambers, Nariman Point, Mumbai 400 021  
Statement of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2019 (Amount in INR Lakhs)

| PARTICULARS  | Quarter Ended June 30, 2019 (Unaudited) | Quarter Ended June 30, 2018 (Unaudited) |
|--|---|---|
|  |   |   |
| REVENUE FROM OPERATIONS  |   |   |
| Interest Income  | 19.76                                   | 17.61                                   |
| Dividend Income  | 1.38                                    | 4.05                                    |
| Net Gain on Fair Value Changes   | 119.40                                  | 105.68                                  |
| Total Revenue from Operations (I)  | 140.54                                  | 127.34                                  |
| Other Income (II)  | 0.01                                    | 7.20                                    |
| (III) Total Income (I+II)  | 140.55                                  | 134.54                                  |
| EXPENSES   |   |   |
| Employee benefits expense  | 16.14                                   | 15.83                                   |
| Depreciation and amortization expense  | 0.72                                    | 0.86                                    |
| Other expenses   | 7.61                                    | 7.52                                    |
| Total Expenses (IV)  | 24.47                                   | 24.21                                   |
| Profit/(loss) before exceptional items and tax (III-IV)  | 116.08                                  | 110.33                                  |
| Exceptional Items  | -                                       | -                                       |
| Profit/(loss) before tax   | 116.08                                  | 110.33                                  |
| Tax expense:   |   |   |
| Current tax  | 35.63                                   | 41.10                                   |
| Profit/(loss) for the period   | 80.45                                   | 69.23                                   |
| OTHER COMPREHENSIVE INCOME   |   |   |
| A. Other Comprehensive income not to be reclassified to profit and loss in subsequent periods: |   |   |
| Remeasurement of gains (losses) on defined benefit plans                                       | (0.14)                                  | (0.19)                                  |
| Income tax effect  | -                                       | -                                       |
| B. Other Comprehensive income to be reclassified to profit and loss in subsequent periods:     |   |   |
| Other Comprehensive income for the year, net of tax  | (0.14)                                  | (0.19)                                  |
| TOTAL COMPREHENSIVE INCOME FOR THE PERIOD, NET OF TAX  | 80.31                                   | 69.04                                   |
| Paid up Equity Share Capital (Face Value of INR 10 per share)                                  | 104,821,290                             | 104,821,290                             |
| Earnings per Share   |   |   |
| (i) Basic  | 0.77                                    | 0.66                                    |
| (ii) Diluted   | 0.77                                    | 0.66                                    |

Note:  
1) As the company's business activity falls within a single primary business segment viz "Investments", the disclosure requirements of Ind AS 108 "Operating Segments" is not applicable.  
2) The above results for the quarter ended 30th June 2019, as reviewed by the Audit Committee have been approved at the meeting of the Board of Directors held on 8th August 2019 and have been subjected to Ind AS compliant Limited Review by the Statutory Auditors.  
3) The company has adopted Indian Accounting Standards ("Ind AS") from April 01, 2019 and accordingly these financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 ("Ind AS") as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued thereunder. The date of transition to Ind AS is April 01, 2018. The transition to Ind AS has been carried out from the erstwhile Accounting Standard notified under the Act read with relevant rules thereunder and directions issued by the RBI. "The impact of transition has been accounted for in the opening results and the comparative period results have been restated accordingly." These financial results have been drawn up on the basis of Ind AS applicable to the company as at 30th June 2019. Any application guidelines/directions issued by RBI or other regulators are adopted/ implemented as and when they are issued.  
4) The Ind AS compliant financial results, pertaining to period June 30, 2018 have not been subject to Limited Review or Audit. However, the management has exercised necessary due diligence to ensure that such financial results provide true and fair view of its affairs.  
5) The Statement does not include Ind AS compliant results for the preceding quarter and previous year ended March 31, 2019 as the same is not mandatory as per SEBI Circular dated July 5, 2016.  
6) Reconciliation of Net Profits as previously reported on account of transition from the previous GAAP to Ind AS for the quarter ended 30th June 2018:  
(Amount in INR Lakhs)

| Particulars   | For the quarter ended June 30, 2018 |
|---|-------------------------------------|
| Net Profit as per previous GAAP   | 99.81                               |
| Fair Value Change on financial assets carried at fair value through profit or loss              | (30.76)                             |
| Actuarial (Gain)/loss on employee defined benefit fund recognised in Other Comprehensive Income | 0.19                                |
| Net Profit for the period as per Ind AS   | 69.23                               |
| Other Comprehensive Income  | (0.19)                              |
| Total Comprehensive Income under Ind AS   | 69.04                               |

By and on behalf of Board of Directors  
For TCFC FINANCE LIMITED  
Sd/-  
Tania Deol Managing Director  
Place: Mumbai  
Date: August 08, 2019  
DIN: 00073792

**Godrej Industries Limited**  
CIN: L24241MH1988PLC097781  
Regd. Office: Godrej One, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (East), Mumbai - 400079, Maharashtra, Tel.: 022-25188010; Website: www.godrejindustries.com; Email: investor@godrejinds.com

NOTICE is hereby given that the following Share Certificate is stated to be lost / misplaced / stolen and the registered holder thereof / claimant thereto have applied to the Company for issue of duplicate Share Certificate:

| Folio Number | Name of the Shareholder | No. of Equity Shares | Distinctive Nos. From | To        | Share Certificate Number |
|--------------|-------------------------|----------------------|-----------------------|-----------|--------------------------|
| R011282      | Ravi Bansal             | 600                  | 051511431             | 051512030 | 0403867                  |

In case any person has any claims in respect of the above mentioned shares / any objection(s) for the issuance of duplicate Share Certificate in favour of the above stated applicant, he / she / they should lodge their claim(s) or objection(s) within 15 (Fifteen) days of the date of publication of this Notice. If within 15 (Fifteen) days from the date hereof, no claim is received by the Company in respect of the said Share Certificate, duplicate Share Certificate will be issued. The public is hereby cautioned against dealing in any way with the above mentioned Share Certificate.  
For Godrej industries Limited  
Sd/-  
Tejal Jarivala  
Date : August 10, 2019 Company Secretary & Compliance Officer  
Place : Mumbai (FCS 9817)

**GOVERNMENT OF INDIA**  
**MINISTRY OF FINANCE**  
**DEPARTMENT OF INVESTMENT & PUBLIC ASSET MANAGEMENT**  
REQUEST FOR PROPOSAL TO ENGAGE BOOK RUNNING LEAD MANAGERS FOR LISTING AND DISINVESTMENT IN FCI ARAVALI GYPSUM AND MINERALS INDIA LTD. OUT OF GOVERNMENT OF INDIA SHAREHOLDING OF UPTO 25% THROUGH "INITIAL PUBLIC OFFERING" IN THE DOMESTIC MARKET.  
Proposals are invited from reputed Category I Merchant Bankers registered with SEBI having a valid certificate; either singly or as a consortium, with experience and expertise in public offerings in capital market; to act as Book Running Lead Managers and to assist and advise the Government in the process for listing and disinvestment of upto 25% shareholding of Government and Minerals India Ltd. (FAGMIL) through "Initial Public Offering" in Domestic Market. Proposals are invited by 1400 hrs on 2nd September, 2019. For further details, interested parties may visit the website: [www.dipam.gov.in](http://www.dipam.gov.in)  
davp 15601/11/0016/1920

**THE LARGEST NETWORK OF CLASSIFIED CENTRES IN MUMBAI**

|  |  |  |   |  |   |  |
|--|--|--|---|--|---|--|
| <b>Arcan Publicity</b><br>Parel Village,<br>Phone: 922-8581876<br>Mobile: 9320111876 | <b>J.K. Advertisers,</b><br>Harmalim Circle,<br>Fort,<br>Phone: 22663742.      | <b>Sanjeev Communication</b><br>Fort,<br>Phone: 40024682/ 40792205.                        | <b>Central Advertising Agency,</b><br>Mumbai (W),<br>Phone: 24468656 / 24465555 | <b>Media Junction,</b><br>Matunga (W),<br>Phone: 022-66193184/<br>022-66132340<br>Mobile: 9920992393 | <b>Keyon Publicity</b><br>Andheri (E),<br>Phone: 28253677<br>Mobile: 9920992393 | <b>Adversal Services,</b><br>Goregaon (E),<br>Phone: 28762157 / 28726291,<br>Phone: 28764274 / 26316960. |
| <b>Bejoy Ads,</b><br>Opera House<br>Phone: 23692926 / 56051035.                      | <b>Mami's Agencies,</b><br>Opp.G.P.O.<br>Phone: 9892091257.                    | <b>S. Arvi Advtg.</b><br>Mumbai<br>Phone: 24215111   | <b>Charudatta Advertising,</b><br>Mumbai (W),<br>Phone: 24214661                | <b>Space Age Advertising,</b><br>Bandra (E),<br>Phone: 26552207<br>Mobile: 9869666222                | <b>Lakhandwala Advertising,</b><br>Andheri (W),<br>Phone: 26344274 / 26316960.  | <b>Samartha Advertiser Pvt. Ltd.,</b><br>Goregaon (E),<br>Phone: 8692959648/ 9702307711                  |
| <b>Colour Spot,</b><br>Biyalla (E),<br>Phone: 23748048 / 23714748.                   | <b>Manoj Ads,</b><br>Curry Road (E),<br>Phone: 24700338,<br>Phone: 9820460262. | <b>Taj Publicity Services,</b><br>Biyalla (W),<br>Phone: 2305 4894,<br>Mobile: 9892011371. | <b>Jay Publicity,</b><br>Dadar (E),<br>Phone: 24124640                          | <b>Kirti Agencies,</b><br>Khar (W),<br>Phone: 26047542.  | <b>Prime Publicity Services,</b><br>Andheri (E),<br>Phone: 26539686 / 26830394. | <b>Target Media,</b><br>Goregaon (E),<br>Mobile: 9594969627  |
| <b>FCA Communications,</b><br>Nariman Point,<br>Phone: 40620550 / 51.                | <b>OM Sai Ram Advtg.,</b> <  |  |   |  |   |  |

